

July 5, 2022

National Stock Exchange of India Limited "Exchange Plaza" Bandra Kurla Complex Bandra (East) Mumbai 400 051 BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Fort Mumbai 400 001

Symbol: GRINDWELL

Scrip Code No. 506076

Dear Sir/Madam,

Sub: Intimation under Regulation 30 and 47 of SEBI (LODR) Regulations, 2015 for Completion of Dispatch of Notice of Annual General Meeting and Annual Report 2021-22 and Publication of Newspaper Advertisement

In continuation to our letter dated July 4, 2022, regarding Notice of the Annual General Meeting ("AGM") and Annual Report 2021-22, the Company has completed the dispatch of the same on Monday, July 4, 2022 in electronic mode to all the Members whose name appear in the Register of Members/List of Beneficial Owners, as received from National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited as on the June 24, 2022, being the cut-off date.

We hereby enclosed the copies of newspaper advertisements for 72nd Annual General Meeting and e- Voting information published in Business Standard (English All Editions) and Mumbai Lakshadeep (Marathi Edition) on July 5, 2022.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

& fund

For Grindwell Norton Limited

K. Visweswaran Company Secretary Membership No. A16123

Encl: as above



1. Juliet Rodrigues R/o Flat No. 201/4 Velaria Building Mangor Hill, Vasco Da-Game Goa 403802 Applicant

Saby Fernandes, 2. Suneeta Saby

The above named opponent /their unknown legal heirs/interested

Whereas the notices were issued i

And Whereas the above named appli6ant's vide his/her/theirs application Affidavit dated 18/06/2022 prayed to issue public notice as substitute service of notice o application for inviting the claims and

Now therefore, you are hereby giver notice of the said mutation entry and you are called upon to submit to me either in person or duly authorized person claims/objection along with documentary evidence within the period of 15 days from the date of Publication of this notice, their objection if any to the said mutation entry. Please note that if objection that you are agree to this mutatior

(Akshaya A. Amonkar) Joint Mamlatdar-I of Pernem Taluka Holding Additional Charge of Joint Mamlatdar-II of Pernem-Goa



Ador Fontech Limited

Regd. office: Belview 7 Haudin Road Bengaluru 560 042 Tel: (080) 25596045/73 investorservice@adorfon.com; web: www.adorfon.com; CIN: L31909KA1974PLC020010

47TH ANNUAL GENERAL MEETING

. Details regarding Annual General Meeting and e-Voting

. Notice is hereby given that the 47th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Thursday, July 28, 2022 at 11:00 A.M. through video conferencing (VC'). Electronic copies of the Notice to the AGM and the 47th Annual Report have been sent to all the Members whose email ids are registered with the Company/Depository Participant(s) in compliance with circulars issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), Registrar of Companies/Ministry of Corporate Affairs and all other applicable legislations, circulars and notifications issued by Statutory/Regulatory Authorities, to transact business set forth in the Notice to the Meeting.

2. Members holding shares either in physical form or dematerialised form as on the cut-off date (July 21, 2022) may cast their vote electronically on the business set forth in the Notice of the AGM – Briefly the items of Agenda are (i) Adoption or Standalone Financial Statements (ii) Adoption of Consolidated Financial Statements (iii) Declaration of dividend (iv) Reappointment of Statutory Auditors (v) Appointment of Mr. AT Malkani as Non-Executive Director designated as Chairman (vi) Re-Appointment/Extension of term of Mr. H P Ledwani as 'Managing Director and Chief Executive Officer' (vii) Appointment of Branch Auditors (viii) Cost Auditors and their remuneration, through the electronic voting system of the National Security Depository Limited (NSDL) from a place other than the venue of the AGM (remote 'e-voting'). All the Members are informed that the business as set forth in the Notice to the AGM may be transacted only through voting by electronic means.

(i) The remote e-voting will commence on Monday – July 25, 2022 at 9 A.M.

(ii) The remote e-voting will conclude on Thursday – July 27, 2022 at 5 P.M.

(iii) The cut-off date for determining eligibility to vote by electronic means at the AGM is July 21, 2022. (iv) Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of Notice to the AGM and holds shares as on the cut –off date i.e., $July 21, 2022 \, may \, obtain \, login \, ID \, and \, password \, by sending a request part of the Company after dispatch of Notice to the AGM and holds shares as on the cut –off date i.e., <math>July \, 21, 2022 \, may \, obtain \, login \, ID \, and \, password \, by sending a request part of the Company after dispatch of Notice to the AGM and holds shares as on the cut –off date i.e., <math>July \, 21, 2022 \, may \, obtain \, login \, ID \, and \, password \, by sending a request part of the Company after dispatch of Notice to the AGM and holds shares as on the cut –off date i.e., <math>July \, 21, 2022 \, may \, obtain \, login \, ID \, and \, password \, by sending a request part of the Company after dispatch of Notice to the AGM and holds shares as on the cut –off date i.e., <math>July \, 21, 2022 \, may \, obtain \, login \, ID \, and \, password \, by \, sending a request part of the Company after dispatch of Notice to the AGM and holds shares as on the cut –off date i.e., <math>July \, 21, 2022 \, may \, obtain \, login \, ID \, and \, password \, by \, sending a request part of the Company after dispatch of Notice to the Company after dispatch of Notice to the Notice to the$

to evoting@nsdl.co.in or sanathkumar@adorfon.com. 3. Members may note that: (a) The remote e-voting module will be disabled by NSDL and CDSL beyond 5.00 P.M. on July 27, 2022 and once vote on a resolution has been cast/confirmed by a Member, he/she shall not be allowed to change it subsequently. (b) The facility for voting through ballot paper will not be available as the AGM is held through video conference. However, NSDL and CDSL will provide e-voting mechanism to those Shareholders who have not cast their vote, to vote or the resolutions of the meeting during and up to half an hour from the end of the meeting. (c) Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM, but shall not be entitled to cast their votes again and (d)

Only persons whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off-date shall be entitled to vote using the remote e-voting facility during the AGM. 4.Copy of the Annual Report is available on the Company's website 'www.adorfon.com' or in download section of NSDI nttps://www.evoting.nsdl.com' and on the website of BSE (Bombay Stock Exchange).

M/s. S Kannan and Associates (email id cs.skannan@gmail.com) have been appointed as the Primary Scrutiniser(s) by the Board to scrutinise the remote e-Voting and voting process at the Annual General Meeting in a fair and transparen manner. Details of results declared along with the Scrutiniser's report will be placed on (i) the website of the Company www.adorfon.com (ii) website of e-Voting Agency www.evoting.nsdl.com and also will be communicated to the BSE

In case of any queries pertaining to e-voting, Member(s) may refer kindly refer to the detailed procedure provided in the Notice to the AGM

II. Book-Closure

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act. 2013, the Register of Members and the Share Transfe books of the Company will remain closed from July 22, 2022 to July 28, 2022 (both days inclusive), for the purpose of the Annual General Meeting

Company Secretary

Corporate Identity Number - L26593MH1950PLC008163 Registered Office: 5th Level, Leela Business Park, Andheri-Kurla Road, Marol, Andheri (East), Mumbai 400 059
Tel: +91 22 4021 2121 * Fax: +91 22 4021 2102 Email: sharecmpt.gno@saint-gobain.com * Website: www.grindwellnorton.co.in

NOTICE OF 72ND ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 72nd Annual General Meeting ("AGM") of Grindwell Norton Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, July 29, 2022 at 3:00 p.m. IST through Video Conferencing ("VC") Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") vide General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021 and 2/2022 dated May 5, 2022 ("MCA Circulars") and Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/ 2020/79, SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 and SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022, issued by the SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars"), to transact the business as set out in the Notice of the AGM ("the Notice"

n compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2021-22 have been sent to all the Members whose e-mail ids are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the Company's website, www.grindwellnorton.co.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of KFin Technologies Limited ("KFintech") at https://evoting.kfintech.com. The dispatch of Notice of the AGM through e-mails has been completed on Monday, July 4, 2022.

Members holding shares either in physical form or dematerialised form, as on the cut-off date i.e. Friday, July 22, 2022, may cast their votes electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of KFintech ("remote e-Voting")

The remote e-Voting period shall commence on Tuesday, July 26, 2022 (9:00 a.m. IST) and ends on Thursday, July 28, 2022 (5:00 p.m. IST). The remote e-Voting module shall be disabled by KFintech after Thursday, July 28, 2022 (5:00 p.m. IST) and once the votes on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The facility for e-Voting will also be made available during the AGM, and those Members present in the AGM through VC/OAVM facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-Voting system at the AGM. The Members who have cast their votes by remote e-Voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again.

Only person(s) whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, July 22, 2022, shall be entitled to avail the facility of remote e-Voting or e-Voting at the AGM.

The manner of voting remotely for Members holding shares in dematerialised mode, physical mode and for Members who have no registered their e-mail addresses is provided in the Notice of the AGM.

Members who have not registered their e-mail addresses are requested to register their e-mail addresses with respective Depository Participant(s) and Members holding shares in physical mode are requested to update their e-mail addresses with the Company's Registrars and Transfer Agents, TSR Consultants Private Limited ("TCPL") at csgunit@tcplindia.co.in, for facilitating communication regarding the AGM.

Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquire shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice is sent and holding shares as of the cut-off date i.e. Friday, July 22, 2022 may obtain the login ID and password by sending a request at evoting@kfintech.com. However, if a person is registered with KFintech for remote e-Voting then the existing User-ID and password can be used for casting the vote. In case of Individual Shareholders holding securities in demat mode and who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice is sent and holding shares as of the cut-off date i.e. Friday July 22, 2022, may follow steps mentioned in the Notice of the AGM under "Instructions for e-Voting"

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com (KFintech Website) or contact Mr. S.V. Raju Deputy General Manager of KFin Technologies Limited, Selenium, Plot 31 & 32. Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad- 500 032 or at einward.ris@kfintech.com and evoting@kfintech.com or call KFin's toll free no. 1800 309 4001 for any further clarifications.

The facility for joining the AGM through VC/OAVM shall open 15 minutes before the time scheduled for the AGM. The facility for joining AGM will be closed on expiry of 15 minutes from the scheduled time of the AGM. The instructions for attending AGM through VC/OAVM is provided in the Notice of the AGM. Members who may require any technical assistance or support before or during the AGM are requested to contact KFintech at toll free number 1800 309 4001 or write to them at evoting@kfintech.com.

The Register of Members and Share Transfer Books of the Company wil remain closed from Thursday, July 21, 2022 to Friday, July 29, 2022 (both days inclusive), for the purpose of AGM and for determining the names of Members eligible for dividend on Equity Shares, if declared at AGM.

Place: Mumbai

Date: July 4, 2022

For Grindwell Norton Limited

K. Visweswaran Company Secretary





J.B. CHEMICALS & PHARMACEUTICALS LIMITED

Regd. Office: Neelam Centre, 'B' Wing, 4th Floor, Hind Cycle Road, Worli, Mumbai 400 030 Corporate Office: Cnergy IT Park, Unit A2, 3rd Floor, Unit A 8th Floor Appa Saheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400 025.

Phone: 022-2439 5200 / 2439 5500 Fax: 022-2431 5331 / 2431 5334 GOOD PEOPLE for GOOD HEALTH CIN: L24390MH1976PLC019380 Website: www.jbpharma.com E-mail: investorelations@jbpharma.com

NOTICE TO SHAREHOLDERS INFORMATION REGARDING 46th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

. Shareholders of the Company are hereby informed that the 46th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through VC/OAVM on Wednesday, August 24, 2022 at 3.30 p.m. (IST), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No.14/2020 dated 8th April, 2020, General Circular No.17/2020 dated 13th April 2020, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, General Circular No. 2/2022 dated May 5th, 2022 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and SEBI, to transact the businesses that will be set forth in the Notice of the meeting.

Electronic copy of the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2021-22 will be sent to all the Shareholders whose email address is registered with the Company or depository participant/depository. The said Notice and the Annual Report will also be available on the Company's website at <u>www.jbpharma.com</u> and on the website of the Stock Exchanges viz. BSE Ltd. and National Stock Exchange of India Ltd.

. The shareholders who have not registered their e-mail address are requested to follow the following proces to register the same

 Shareholders holding shares in physical mode and who have not registered their e-mail address with the Company are requested to register their e-mail address by writing to the Company a investorelations@jbpharma.com along with the copy of signed request letter mentioning the name a address, self-attested copy of PAN card and self-attested copy of any identity proof in support of address • Shareholders holding shares in dematerialised form are requested to register/update their e-mail address

with the concerned depository participant/depository.

Shareholders holding shares in physical form or who have not registered their e-mail address with the Company or depository participant/depository need to follow the following process for procuring User ID and

Password for remote e-voting and e-voting during the AGM:

• In case shares are held in physical mode, please provide your name, folio no., scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy), AADHAR (self- attested scanned copy) by

e-mail to investorelations@jbpharma.com. • In case shares are held in dematerialised mode, please provide your name, DP ID-Client ID, client maste or copy of consolidated account statement, PAN (self-attested scanned copy), AADHAR (self- attested scanned copy) by e-mail to investorelations@ibpharma.com.

• Alternatively, shareholder may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID an Password by providing the details mentioned above.

The shareholders holding shares in physical form need to follow steps mentioned in (a) above for registering

their e-mail address with the Company, while the shareholders holding shares in demat mode are requeste to contact their depository participant/depository for the purpose.

Shareholders are advised to opt for receipt of dividend through electronic transfer to avoid delay in receiving

the dividend. Accordingly, the shareholders holding shares in demat mode are requested to update their complete bank details with their depository participant/depository. The Shareholders holding shares in physical form may give their dividend mandate by sending a request at investorelations@jbpharma.com along with the copy of the signed request letter mentioning the name, folio number, bank details, self-attested copy of the PAN card, any address proof and cancelled cheque leaf.

In case of any query concerning participation in the AGM or payment of dividend, the shareholders may writ to the Company at investorelations@jbpharma.com

For J.B. Chemicals & Pharmaceuticals Limited

Sandeep Phadnis Company Secretary

SUVEN LIFE SCIENCES LIMITED

Hit 8-2-334, SDE Serene Chambers, 6th Floor, Road No. 5, Avenue 7, Banjan Hyderabad - 500 034, Telangana, India CIN: L24110TG1989PLC009713 Tel: 91 40 2354 1142 / 3311 / 3315 Fax: 91 40 2354 1152

Date: 05/07/2022

Place : Mumbai

INFORMATION REGARDING THE 33RD ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OVAM)

With reference to the Circular numbers 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021 and 02/2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular numbers SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 and SEBI/ HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 issued by SEBI, Shareholders of the Company may note that, the 33rd Annual General Meeting (e-AGM) of the Company will be held through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) on Thursday, 04th August, 2022 at 11:30 A.M. IST, in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 and Rules framed thereunder read with aforementioned circulars, to transact the business that will be set forth in the

In accordance with aforesaid circulars, only electronic copies of the Notice of the 33rd e-AGM and Annual Report 2021-22 will be sent through electronic mode to all the shareholders whose email addresses are registered with the Depository Participants (DPs)/Registrar and Transfer Agent (RTA).

Shareholders, holding shares in dematerialised mode are requested to registe their e-mail addresses and mobile numbers with their respective Depository Participants (DPs). Shareholders, holding shares in physical mode are requested to update/ register the details in prescribed Form ISR-1 and other relevant forms with Registrar and Transfer Agent (RTA) of the Company, Kfin Technologies Limited at einward.ris@kfintech.com. Members may download the prescribed forms from the Company's website at http://www.suven.com/ShareRegistryServices aspx. Members may also visit the web link https://ris.kfintech.com/clientservices. mobilereg/mobileemailreg.aspx to register their e-mail addresses and mobile numbers for receiving e-AGM documents. Please note that physical copies of the documents will be sent only upon the specific request by the shareholders.

The e-AGM documents will also be made available on website of the Company at www.suven.com, stock exchanges viz., at BSE Limited www.bseindia.com National Stock Exchange of India www.nseindia.com and the Company's RTA at https://evoting.kfintech.com.

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the Notice of the e-AGM through electronic voting system. The manner of voting remotely by shareholders will be provided in the said Notice. Detail instructions to Members for joining e-AGM through VC/OVAM will also be set out in the Notice of the e-AGM.

For Suven Life Sciences Limited

Place: Hyderabad Date: July 04, 2022

Shrenik Soni **Company Secretary**

S. E. RAILWAY TENDER e-Tenders are invited by the Divisional Engineer, South Eastern Railway, Kharagpur Workshop, Kharagpur-721301 for and on behalf of the President of India for the ollowing works before 15.00 hrs. on the date mentioned against items and will be

15.30 hrs. SI. No., e-Tender No., Description of works: (1) E-KGPW **DEN-01-2022**, Zonal works for execution of new works, addition and alteration to the existing structure, special repair works, supply of building materials, ordinary repairs and maintenance works subject to the value of each work not exceeding Rs. 5,00,000/- for the period of 2 years i.e. 01.07.2022 to 30.06.2023 and 01.07.2023 to 30.06.2024 under the jurisdiction of ADEN (WSP)/KGP in the section of KGP/WSP -Office Building), Offices of CWM, WPO, DJ. FA&CAO, Computer Centre, Time Office Pay Office, RPF Post, CMT, DEN/WSP & ADEN/WSP, Health Unit & all Unio Buildings. (2) E-KGPW-DEN-02-2022, Zonal works for execution of new works idition and alteration to the existing structure, special repair works, supply of buildin aterials, ordinary repairs and maintenance works subject to the value of each wor ot exceeding Rs. 5,00,000/- for the period of 2 years i.e. 01.07.2022 to 30.06.2023 and 01.07.2023 to 30.06.2024 under the jurisdiction of ADEN (WSP)/KGP in the section of KGP/WSP - II (Carriage Shop), Shop no. 18, 22 to 33 including all electrical substation & all service building in Dy. CME (Carriage) jurisdiction. (3) E-KGPW-DEN-03-2022, Zonal works for execution of new works, addition and alteration to the existing conal works for execution of new works, addition and alteration to the existing structure, special repair works, supply of building materials, ordinary repairs an maintenance works subject to the value of each work not exceeding Rs. 5,00,000/- fc the period of 2 years i.e. 01.07.2022 to 30.06.2023 and 01.07.2023 to 30.06.2024 under the jurisdiction of ADEN (WSP)/KGP in the section of KGP/WSP - III (Electrica Shop), Shop no. 12, 50 to 56 & CETL including all service buildings in Dy. CEE(WSP) Dy.CEE(ERS) jurisdiction. (4) E-KGPW-DEN-04-2022, Zonal works for execution of the control of new works, addition and alteration to the existing structure, special repair works, supply of building materials, ordinary repairs and maintenance works subject to the value of each work not exceeding Rs. 5,00,000/- for the period of 2 years i.e. 01.07.2022 to 30.06.2023 and 01.07.2023 to 30.06.2024 under the jurisdiction of ADEN (WSP)/KGF in the section of KGP/WSP - IV (Production Shop), Shop no. 1 to 11, 13 to 17, 19, 20, 35 and all service buildings in Dy. CME(P), Dy.CMP(M&P) jurisdiction. **(5) E-KGPW-DEN-**05-2022, Zonal works for execution of new works, addition and alteration to the existin tructure, special repair works, supply of building materials, ordinary repairs an naintenance works subject to the value of each work not exceeding Rs. 5,00,000/- fc the period of 2 years i.e. 01.07.2022 to 30.06.2023 and 01.07.2023 to 30.06.2024 under the jurisdiction of ADEN (WSP)/KGP in the section of KGP/WSP - V (Diesel Shop), Shop no. 21 and all service buildings in Dy. CME(D) jurisdiction and SSE(P.Way) & SSE(Works) offices. (6) E-KGPW-DEN-06-2022, Zonal works for execution of new works, addition and alteration to the existing structure, special repair works, supply of building materials, ordinary repairs and maintenance works subject to the value of each work not exceeding Rs. 5,00,000/- for the period of 2 years i.e. 01.07.2022 to 30.06.2023 and 01.07.2023 to 30.06.2024 under the jurisdiction of ADEN (WSP)/KGP in the section of KGP/WSP - VI (Wagon Shop), Shop no. 36 to 49 including all service buildings & electrical substations in Dy. CME(Wagon), jurisdiction. (7) E-KGPW-DEN-07-2022. Zonal works for execution of new works, addition an Iteration to the existing structure, special repair works, supply of building materials, rdinary repairs and maintenance works subject to the value of each work not xceeding Rs. 5,00,000/- for the period of 2 years i.e. 01.07.2022 to 30.06.2023 and 01.07.2023 to 30.06.2024 under the jurisdiction of ADEN (WSP)/KGP in the section of KGP/WSP - VII (Mechanical Institute), System Training Centre, aa Hostels, rest house and allied buildings under Principal/STC. **Tender Value**: ₹ 83,33,261.80/- (for Sl. No), ₹ 1,03,20,441.72/- (for SI. No. 2), ₹ 84,70,427.90 (for SI. No. 3), ₹ 95,03,875.21 (for SI. No. 4), ₹ 69,16,489,90/- (for SI. No. 5), ₹ 1,04,12,138.92 (for SI. No. 6 ₹ 75,50,578.62 (for SI. No. 7). **Earnest Money**: ₹ 1,66,700/- (for SI. No. 1 ₹ 2,01,600/- (for SI. No. 2), ₹ 1,69,400/- (for SI. No. 3), ₹ 1,90,100/- (for SI. No. 4)

₹ 1,38,300/- (for Sl. No. 5), ₹ 2,02,100/- (for Sl. No. 6), ₹ 1,51,000/- (for Sl. No. 7). Cost of Tender document: ₹ 0/- for each. Completion period of the work : 24 months for each. Date and time for closing of e-tender : 15.00 hrs. on 29.07.2022 (for Sl. Nos. 1,

2, 3 & 4), 15.00 hrs. on 04.08.2022 (for SI. Nos. 5, 6 & 7). Date of opening: 29.07.202

(for SI, Nos. 1, 2, 3 & 4), 04.08.2022 (for SI, Nos. 5, 6 & 7). Interested tenderers may visit at website www.ireps.gov.in for full details/ description/ specification of the Tenders

and submit their bids online. In no case manual tenders for these works will be and submit their bids online. In no case manual terruers for trees more considered. N.B.: Prospective bidders may regularly visit www.ireps.gov.in to (PR-288)

Mahindra EPC

MAHINDRA EPC IRRIGATION LIMITED

Regd. Office: Plot No.H-109, MIDC Ambad, Nashik - 422 010 Tel: 91 253 6642000 Fax: 91 253 2382975 CIN No. - L25200MH1981PLC025731

Website: www.mahindrairrigation.com, Email: info@mahindrairrigation.com

Notice to the Shareholders for 40th Annual General Meeting

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting ("AGM") of the members of the Mahindra EPC Irrigation Limited ("the Company") will be held on Friday, 29th July, 2022 at 5.00 p.m. IST through Video Conference ("VC"), / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with General circulars 2/2022 and 19/2021, other circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular SEBI/HO/ CFD/CMD2/CIRIP/2022162 dated May 13, 2022 issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars") and all other applicable laws, to transact the business, as set out in the Notice of the Meeting. In compliance with these circulars and the relevant provisions of Companies Act, 2013, the AGM of the Members of the Company will be held

Accordingly, the Notice of the AGM, along with the Annual Report 2021-22 has been sent only by electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/Depositories. Members may note that the Notice of the AGM and Annual Report 2021-22 will also be made available on the Company's website www.mahindrairrigation.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India limited at www.nseindia.com respectively. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (LODR) and Secretarial Standard-2 on General meetings issued by The Institute of Company Secretaries of India, The Company is pleased to provide remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in notice of the AGM through Kfin Technologies Limited (Kfintech). Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote evoting/ e-voting is provided in the Notice of AGM. Following are the related

a) Day, Date and time of commencement of remote e-Voting: Tuesday, 26th July, 2022 at 9:00 a.m.

b) Day, Date and time of end of remote e-Voting: Thursday, 28th July, 2022 at

c) Cut-off Date: Saturday, 23rd July, 2022.

d) Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of AGM Notice, holds shares as on the Cut-off Date i.e., Saturday, 23rd July, 2022., should follow the instructions for e-Voting as mentioned in the AGM Notice.

e) The Members who will be attending the AGM through VC/OAVM and who have not cast their vote through remote e-Voting shall be able to exercise their voting rights through e-Voting system provided during the AGM.

f) The Members are requested to note that:

Remote e-Voting module shall be disabled by KFintech for voting after 5.00 P.M. on Thursday, 28th July, 2022; and

The Members who have already cast their vote through remote e-Voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again

If your email ID is already registered with the Company / Depository, login details for e-voting are being sent on your registered email address. If you have not registered your email address with the Company/ Depositary and / or are not updated your bank account mandate for receipt of dividend, please follow the instruction given below

a) Register your email ID for login details and e voting.

Members holding shares in demat form can get their email-id registered by contacting their respective Depository Participant.

Members holding shares in physical form may register their email address and mobile number with Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited by sending an email request at the email ID: einward.ris@kfintech.com alongwith signed scanned copy of the request letter providing the email address, mobile number, self- attested PAN copy and copy of share certificate for registering their email address and receiving the Annual Report, AGM Notice and the e-voting instructions.

iii. In case of any queries, shareholder may write to einward.ris@kfintech.com

iv. Those Members who have registered their e-mail address, mobile nos., postal address and bank account details are requested to validate/update their registered details by contacting the Depository Participant in case of shares held in electronic form.

v. Members holding shares in physical form are requested to update the same with the Registrar & Transfer Agent.

Place: Nashik

Date: 5th July, 2022

For Mahindra EPC Irrigation Limited Ratnakar Nawghare

Company Secretary

Place: Hvderabad Date: July 4, 2022

V/s

... Opponents/ Responcients

PUBLIC NOTICE

Whereas Applicant, Juliet Rodrigues r/o Flat No. 201/4, Velaria Building Mangor Hill, Vasco-Da-Game Goa 403802, have filed the application U/S 96. of Goa Land Revenue Code 1968 for mutation in property bearing Survey no. 476/ 1-C admeasuring ar area 277 sq. mars. situated in village Corgao Taluka Pernem Goa Applicant have acquired right over a property by virtue of Deed of Sala under registration PNM-1-218-2020 Book I Document dated 19/10/2020 duly registered in the Office of the Civi cum Sub Registrar at Pernem Goa Therefore applicant request to include her name in the occupant column o form I & XIV of above mention survey No.by deleting existing name o occupant Suneeta Saby Fernandes.

form X to the above named opponents/interested parties by opponents/interested parties by registered A/D post but some of the notices are returned by the postal authority urn-served endorsing remark on it "the party expired/party left/wrong address/not known/return

application of inviting the claims and objections if any over the properties asked for mutation by means of public notice in any local daily newspaper under order V rule 20(1A) of the C. P.C. 1908 and I am satisfied that this is a fi Case for such publication.

not received by me within the said period of 15 days it shall be presumed entry

Place: - Pernem Goa. Date:- 01/07/2022

Seal

Corporate Identity Number (CIN): L14292TG1973G0I001660
Registered Office: PO – Kanchanbagh, Hyderabad - 500058, Telangana Tel. No: 040-2418 4515 Fax No: 040-2956 8502
Email Address: company.secretary@midhani-india.in Website: www.midhani-india.in

NOTICE OF POSTAL BALLOT/E-VOTING

Pursuant to Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 ("the Act") and rules made thereunder read with the General Circular No. 3/2022 dated May 5, 2022 (in continuation to circulars issued earlier in State and State 27, 2022, together with the Statement pursuant to Section 102(1) of the Act, via e-mail to all Members of the Company who have registered email with Company/Depositories/ Depository Participants/ Company's Registrar and Share Transfer Agent viz. Alankit Assignments Limited, to seek their approval through e-voting only, for:

(DIN: 09636771) as Director (Production & Marketing) The Notice is available on the Company's website viz. https://midhaniindia.in/ under 'Investors' section and on the website of Nationa Securities Depository Limited at https://www.evoting.nsdl.com/ and also on the website of stock exchanges i.e. BSE Limited (BSE) at https://www.bseindia.com/ & The National Stock Exchange of India Limited (NSE) https://www.nseindia.com/.

. Appointment of Shri Thulasiraman Muthukumar (T. Muthukumar)

n compliance with applicable provisions of the Act & MCA Circulars MIDHANI has sent Notice along with procedure & instructions for e voting only through electronic mode, to those Members who are holding equity shares as on Friday, July 1, 2022 ("Cut-off date") Accordingly, physical copy of the Notice, postal ballot form and pre paid business reply envelope has not been sent for this postal ballot exercise. Members are requested to refer e-voting instructions outlined in the Notice to cast their vote on the resolutions proposed for their approval. Members are requested to give their Asset/Dissent to the proposed resolutions through e-voting facility only.

Members of the Company for casting their vote(s) electronically. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners as maintained by Depositories as on Cut-off date will be entitled to vote on cast their vote in proportion to their shareholding to the total paid-up equity share capital of the Company. E-voting facility will be available during the following period to

members whose name appears in Register of Members/beneficia

MIDHANI has engaged NSDL for providing e-voting facility to the

owners provided by NSDL & CDSL as on Cut-off date: Commencement From 9.00 a.m. (IST) on July 5, 2022 of e-voting

(Tuesday) Upto 5.00 p.m. (IST) on August 3, 2022 (Wednesday) End of e-voting Members are requested to record their assent (FOR) or dissen

AGAINST) through the e-voting process not later than by 5.00 p.m.

(IST) on August 3. 2022: e-voting will be blocked by NSDL immediately

ereafter and will not be allowed beyond the said date and time. The manner, instructions & other information relating to e-voting process (including the manner in which Members holding shares in . physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting), forms part of the Notice Members who have not registered their e-mail address are requested

to register the same - in respect of shares held in electronic form with their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's Registrar and Transfer Agent (RTA) viz. Alankit Assignments Limited (ALANKIT) with details of folio number and self-attested copy of PAN card at Alankit Assignments Limited, Alankit House, 4E/2, Jhandewalan Extension, New Delhi – 110 055 or by sending e-mail to **rta@alankit.com** and Members can also send an e-mail to Company at **company.secretary @midhani-india.in**. The Company has appointed CS Navaivoth Puttaparthi, Practicing Company Secretary, as Scrutinizer for scrutinizing the e-voting process


in fair and transparent manner. The results of Postal Ballot shall be declared on or before Friday, August 5, 2022, along with the Scrutinizer's report, be displayed at the Registered Office as well as Corporate Office of the MIDHANI, nmunicated to the Stock Exchanges and will also be uploaded on the MIDHANI's website viz. https://midhani-india.in/and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com/ and also on the website of stock exchanges viz. https://www.bseindia.com/ and https://www.nseindia.com/

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of https://www.evoting.nsdl.com/ or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Ms. Soni Singh, NSDL at evoting@nsdl.co.in.

For Mishra Dhatu Nigam Limited

Paul Antony Company Secretary & Compliance Officer Mémbership No: A29037





July 05, 2022

NORTON GRINDWELL NORTON LTD.

PUBLIC NOTICE

Notice is given to all concerned that my client MR. BIPIN ARJUN MAHERIA is sole owner of Room No. A-24, in Amarjyoti CHS Ltd., Plot no. 558, Sector
– 5, Charkop, Kandivali West, Mumbai - 400067 and he agreed to sale the said room to prospective purchaser/s Also note that the original Allotment MR. JAGJEEVANDAS DWARKADAS THAKKAR by the Maharashtra Housing & Area Development Authority pertaining to the said Room & Mhada receipts, are lost/misplaced by my client Any person/bank/financial institution etc. having any right, title or interest by way of sale, mortgage, lease, lien, gift tenancy, ownership etc. pertaining to the said room shall make it known in writing to the undersigned with supporting documents within 14 (fourteen) days of the publication hereof, failing which any such claim shall be deemed to be non-existent o waived and the sale/purchase transaction shall be completed without reference to such claim.

VIVEK S AMBURE Advocate, high Court Office at A/202, Devidarshan CHS. Tembhi Naka, Thane Wes Place : Mumbai Date : 05/07/2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Smt. Bharatiben Hareshkumar Shah and Samir Hareshkumar Shah are members in respect of Flat No. H-104 in the building of the society having below mentioned address, Smt. Bharatiben Hareshkumar Shah died on 13/03/2022, Mr. Samir Hareshkumar Shah, the legal heir of the said deceased member has applied for nembership in respect of said Flat No. H-

The society hereby invites claims or objections with certified documents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property of the society for transferring the said Flat No. H-104 Mr. Samir Hareshkumar Shah within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the Hon. Secretary of the society between 8.00 p.m. to 9.00 p.m. If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the capital / property of the society in such nanner as are provided under the Bye

> Modi Park Bldg. No. 2 Co-op Hsg. Soc. Ltd., Iraniwadi HK - 3, Kandivali West, Mumbai - 400067

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, मी, लालमनी फुलचंद शर्मा यांनी फ्लॅट क्र.२२०, २रा मजला, शिवधाम कोहौसोलि., डीआर-४, राम मंदिर रोड, राम मंदिर (पश्चिम), मुंबई-४००१०४ या जागेबाबत सोसायटीकडे सदसत्वाकरिता अर्ज केला आहे जे माझे पती फुलचंद हिंगुलाल शर्मा यांच्या मालकीचे होते. ज्याअर्थी श्री. फुलचंद हिंगुलाल शर्मा यांचे ३१.१०.२०१९ रोजी निधन झाले आणि सदर फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र क्र.३७ (अनुक्रमांक १८१ ते १८५) चे धारक होते. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत दावा. अधिकार, हक्क किंवा हित असल्यास आणि उपरोक्त तारणबाबत बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे दावा/आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि सदर फ्लॅटचे हस्तांतर प्रक्रिया सोसायटी पुर्ण करेल.

सही/-लालमनी फुलचंद शर्मा

फ्लॅट क्र.२२०, २रा मजला, शिवधाम कोहौसोलि., डीआर-४, राम मंदिर रोड, राम मंदिर (पश्चिम), मुंबई-४००१०४. ठिकाण: मुंबई देनांक:०५.०७.२०२२

जाहीर सचना

सर्व संबंधितांना येथे कळविण्यात येत आहे की, मुळत: श्रीमती शेरबानु मोहम्मद हातीम शेख व श्री. मोहम्मद हातीम कालुमिया शेख फ्लॅट क्र.५०२, ५वा मजला, क्षेत्रफळ ७८० चौ.फु. कार्पेट सम्राट कोहीसोलि., फारर परेरा रोड, लाल बहातूर शास्त्री मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७० येथील जागेचे कायदेशीर मालक होते आणि त्यांच्या नावे अनुक्रमांक १६६ ते १७० धारक भागप्रमाणपत्र क्र.८ होते, जे त्यांनी मे. इन्टरटेक मॅनेजमेंट कन्सल्टन्सी प्रायव्हे लिमिटेड योज्याकडून दिनांक १६.०१.२००० रोजीचे करारानामुसार खरेदी केले होते. सदर श्री. मोहम्मद हातीम कालुमिया शेख यांचे मुंबई येथे ११.०५.२००९ रोजी निधन झाले आणि त्यांच्या निधनानंतर . त्यांचे कायदेशीर वारसदार अर्थात त्यांनी पत्नी श्रीमती शेरबानु मोहम्म हातीम शेख व तीन विवाहीत मुली अर्थात श्रीमती रहिमा बी, मैनुलहव श्रीमती हातीमा, अबुल कलाम बेपारी यांची पत्नी आणि दोन मुर श्री. रझा अली मोहम्मद हातीम हैदर व श्री. हसन अली मोह त्राः रक्षा अराग नाहन्त्रम् हामान वदः ५ त्राः हत्या २०११ नाहन्त्रम् कालुमिया शेषा बर्गानी सदर फ्लॅट दिनांक ११.०३.२०१६ रोजीचे दस्तावेज क्र.केआरएल–३/२००३/२०१६ नुसार नोंदणीकृत दिनांक ११.०३.२०१६ रोजीचे विक्री करारनामानुसार विक्री/हस्तांतर केले. द्नंतर सदर सोसायटीने १) कुमारी निशात, सय्यद नाझीर अहम राचुनार कर लालावान २, उनाम गानाम, जन्म गाना अलन यांची मुलगी, २) श्री. शाहिद, संय्यद नाझीर अहमद यांचा मुलगा, ३) श्री. नजाम, संय्यद नाझीर अहमद यांचा मुलगा यांच्या नावे दिनांक २०.०९.२०१६ रोजीचे उपनिबंधक सहकारी संस्था, मुंबई यांचे आदेशानुसार दिनांक २२.०%.२०१६ रोजी हस्तांतर केले. दिनांक १८.१०.२०२१ रोजीचे दस्तावेज क्र.केआरएल-३/१६१४७/२०२१ नुसार नोंदणीकृत दिनांक ३१.०३.२०२१ रोजीचे कराराामानुसार माझे अशील श्री. मेहमद आलम खान व श्रीमती सलिमा मेहम थालम खान गांनी १) श्रीमती निषात नाथीर मरगट २) श्री आहि नाझीर सय्यद, ३) श्री. नज्जाम नाझीर सय्यद यांच्याकडून सदर फ्लॅट खरेदी करण्यास तयारी दर्शविली आहे.

जर कोणा व्यक्तीस मालकीत्व, भाडेपट्टा, वहिवाट, तारण, क मालकी हक, अधिभार, वारसाहक इत्यादी स्वरुपात सदर फ्लॅ किंवा भागावर काही अधिकार किंवा शेअर्मचा टावा असल्या जन्म नागार काहा जानकार मन्त्र नाजार पान जराउपा स्थान जराउपात स्थान स्थानी त्यांचे दावा योग्य दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर जाहीर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचा दावा त्याग किंवा स्थिगित केले आहेत असे समजले जाईल. ठिकाण: मुंबई दिनांक:0५.0७.२०२२

रत्नाकर टी. मिश्रा, (वकील, उच्च न्यायालय) पत्ताः अन्नावाडी, टोपले वाडी, पश्चिम द्रुवगती महामार्ग, साई सर्विस समोर, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९९.

Notice for Tender (First Extension)

Supply of Vehicle Tvers Tubes and Flaps to Police Motor Transport Section, Mumbai.

Addl. Commissione of Police, Motor Transport. Mumbai invites proposals from reputed and experienced Primary/Original manufacture or Authorised Dealer. Authorised distributor, in the competitive Bidding process to supply of Vehicle Tyers Tubes and Flaps. For the detailed Tender Document, interested bidder should visit hap://

www.maharashtra.gov.in or http:// mumbaipolice.maharashtra.gov.in.

Tender submission would be online and the deadline to submit the proposals is 07.07.2022 up to 11:00 a.m.

> (Nishikant More) Addl.Commissioner of Police Motor Transport, M.urnbai

आरओसी-२०२२-२३/क्र-५/सी१६८४

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आ की, श्री. श्याम कुमार शारदा प्रसाद सिंग खोली क्र.११३३, इमारत क्र.३२, चेंबूर निशांत कोहौसोलि., सुभाष नगर, चेंबूर, मुंबई-४०००७१ चे मालक आहेत आणि भागप्रमाणपः क्र.५ अंतर्गत अनुक्रमांक १६ ते २० धारक रु.५० प्रत्येकीचे ५ शेअर्सचे धारक आहेत. मुळ भागप्रमाणपत्र हरवले असल्याने त्यांनी दय्यम ागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहेँ. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सचिव श्री. सागर झगडे, मोबा.क्र.:९७७३४६१६८९ येथे सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय त्यांना दय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल आणि दावा त्याग किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल.

दिनांक: ०४.०७.२०२२ सचिव

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्री. सयद डकबाल अहमद आणि श्रीमती सयद कुलसुमबी अब्दुछाह हे फ्लॉट क्र.बी-४०१, सौभाग्य पार्क को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सर्व्हे क्र.४९५, हिस्सा क्र.०३ व ०५, एव्हरशाई एन्क्लेव्ह, मिरा रोड (पर्व), जिल्हा ठाणे-४०११०७ र ोसायटीचे सदस्य व संयुक्त मालक आहेत. संयुक्त सदस्यांपैर्क श्रीमती सयद कुलसुमबी अब्दुल्लाह यांचे ०५.०२.२०२१ रोजी निधन झाले. त्यांचे निधनानंतर त्यांचा मुलगा एकमेव कायदेशीर वारसदार श्री. सयद इकबाल अहमद हा मालक दस्य आहे आणि एकमेव कायदेशीर वारसदार, अर्जदार उपरोक्त सोसायटीचा इच्छुक सदस्य असल्याने स्वयं घोषित प्रमाणे सदस्यत्वाकरिता अर्ज केला आहे. खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे सदर फ्लॅटमध्ये मयत सदस्यार ोअर्स व हित हस्तांतरणास दावेदार किंवा आक्षेपकत किंवा अन्य वारसदारांकडून दावा किंवा आक्षेप योग दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसां गागवित आहेत. वर विहित कालावधीत कोणताही दावा आक्षेप प्राप्त न झाल्यास उप-विधीअंतर्गत तरतुदीप्रमा यत सदस्याचे शेअर्स व हित यासह व्यवहार करण्या माझे अशिलास अधिकार असतील. ठिकाण: मीरा रोड, ठाणे दिनांक: ०५/०७/२०२२

श्री. एस.जी. पाटील (वकील उच्च न्यायालय), अपुर्वा, कान ६, इमारत क्र.बी-११, सेक्टर क्र.७, शांतीनग ा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७.

PUBLIC NOTICE

I O WHOMSDEVEN I I MY CONCERN I am concerned for my clients 1) MR. DEEPAK CHANDARANA and his son 2) SACHIN CHANDARANA, both adults, Indian Inhabitant, residing at Block No. 188/8, The New Sion Co. Op. Hsg. Soc. Ltd., Sindhi Colony, Road No. 24, Sion (West), Mumbai-400 022. That my clients are the only surviving legal heirs of late MR. MULJI DAMJI THAKKAR, who expired on 24th day of April 1964 and MRS VIJAYA MULJI CHANDARANA, who expired on 17th August, 1978, who were the owner o bovesaid flat, and after their expiry my client: being the only legal heirs are in use, occupation and possession of the said flat, and now m clients are desirous of selling the abovesaid flat being Block No. 18B/8, The New Sion Co. Op Hsg. Soc. Ltd., Sindhi Colony, Road No.24, Sion (West), Mumbai-400 022, to Ramesh Devichand Jain aged 52 Years, and Renu Ramesh Jain, aged 45 yrs, and if any body has any objection or claim pertaining the said flat then kindly contact me or my client within the period of 15 days from the date of receipt of this publication or else it shall be understood that no body have any claim or objection and my clients have every right to sell the said flat.

Date : 02/07/2022 A.K. PANDE (ADVOCATE) - HIGH COURT Office : Lawyer's Chamber, Bhaskar Building Bandra Court, Bandra (E), Mumbai - 400 05

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे तमाम जनतेस कळविण्यात येते कि, गाव मोजे: डोंगरे (नारींगी) , ता. वसई, जि पालघर येथील सर्व्हे नं. ५/५ब, ५ड, ५फ, ५ग मधील ''रुस्तमजी एवरशाईन ग्लोबल सिटी ॲव्हेन्यु - जे ५३ ते ५७ को-ऑप हो. सो. लि.' मधील फ्लॅट न. १०४. पहिला मजला. असे फ्लॅट माझे अशिल श्री. दुर्गाप्रसाद आर पाण्डे व सौ. शिवकुमारी दुर्गाप्रसाद पाण्डे यांच्या मालकीच असून, माझ्या अशिलांची पत्नी सो. शिवकुमारी दुर्गाप्रसाद पाण्डे हिचे दिनांक ०८/०७/२०१६ रोजी निधन झाले आहे. आता सदर फ्लॅटल कायदेशीर वारस १. दुर्गाप्रसाद आर पाण्डे २ त्यांचा मुलगा अमित दुर्गाप्रसाद पाण्डे ३. त्यांची मुलगी पूजा दुर्गाप्रसाद पाण्डे ४. सुरेखा दुर्गाप्रसाद पाण्डे असे आहेत. आता सदर फ्लॅट माझ्या अशिलांना विक्री करावयाचा आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाचाही कुठल्याही प्रकारे, हक्क, अधिकार व हित्रमंबंध असतील त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १४ दिवसांच्या आत लेखी पुराव्यासहित मला खालील पत्त्यावर कळवावे, तसे न कृणाचाही हक्क, हितसंबंध नाही असे समजून हा व्यवहार पुर्ण केला जाईल, याची नोंद

ठिकाण:विरार दिनांक • ०५/०७/२०२२

ॲड. जे. सी. पाठक २०३, दुसरा मजला, ओम आरकेड, विरार पुर्व, ता. वसई, जि. पालघर.

जाहीर सूचना

खालील अनुसुचीत नमुद केलेले मालमत्तेचे मालक असलेले माझे अशील **मालाड नंदनवन को**-<mark>ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड,</mark> पत्ता: सर्व्हे क्र.२८७, राणी सती मार्ग, मालाड (पुर्व), मुंबई यांच्या वतीने येथे सचना देण्यात येत आहे की. मे अधिता देव्हलपर्म भागीतारी मंस्था पत्ता २११ पटेल शॉपिंग सेन्टर, २रा मजला, साईनाथ रोड मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ यांच्या नावे दिनांक ३०.१२.२०१४ रोजीचे सर्वसाधारण मुखत्यारपत्र व विकास अधिकार माझ्या अशिलांर्न केले आहेत. यात कसूर केल्याने आणि अन्य विविध कारणास्तव मालक म्हणून माझ्या अशिलांनी सदर मे. अक्षिता डेव्हलपर्स यांना दिलेले सर्व अधिका रह व समाप्त केले आहेत. जर कोणा व्यक्तीने सद मे. अक्षिता डेव्हलपर्स यांच्यासह कोणत्याही प्रकार व्यवहार केला असल्यास तो त्यांच्या स्वत:च्य जोखिम, मल्य व परिणामावर असेल आणि माझ्य अशिलांवर बंधनकार असणार नाही.

अनुसुची

जमीन क्षेत्रफळ ८४३.८७ चौ.मी., प्लॉट क्र.२० सर्व्हे क्र.२८७, सीटीएस क्र.५८१ ए/७/ए/१, रहेज टाऊनशिप, मालाड पुर्व, मुंबई-४०००९७ तसेच मालाड नंदनवन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात त्यावर उभी असलेली इमारत. गाव मालाड, तालुका बोरिवली येथील जमिनीचे सर्व भाग व खंड.

श्रेयस के. व्यास ॲडव्होकेट उच्च न्यायालय ठिकाण: मुंबई दिनांक: 0५. ०७. २०२२

Date:05.07.2022

सदनिकाधारक मयत शालिनी रमेश गुल्हाणे, रुम न १, क – विभाग, क्षेत्रफळ ३१८.२५ चौ. फूट कारपेट, तळ मजला, बिल्डिंग न ९, कोयना नागरी निवारा सह गृह, संस्था मर्या. नागरी निवारा प्लॉट न ६, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६५ . सर्वे न २३१. सी. टी. एस.न ८२७/ सी, यांचे भागधारक पत्र न ३३, शेअर्स क्र. १६१ ते १६५ याचे दि. १४/०५/२००३ रोजी मयत झाले असून त्याच्या पश्चात सौ. दिप्ती रमेश गुल्हाणे उर्फ दिप्ती राजेंद्र शहाडे (विवाहित मुलगी) त्यांच्या वारसदार म्हणून मा. जिल्हाधिकारि, बाद्रा कार्यालयातून सदर रूम कायदेशीर वारसदार दिप्ती शहाडे यांच्या नावे आदेश क्र. ७२/ कावी -७क/ ई-००३/ २००४. दिनाक ०९/०६/२००४ हस्तांतरीत झाली आहे . सौ. दिप्ती राजेंद्र शहाडे या जागेचे सर्व शेअर, अधिकार व हक्क त्वरीत विक्रिबाबत भावी खरेदीदारांसह व्यवहार करीत आहे.

सदर नोटीसद्वारे असे कळविण्यात येत आहे की, जर कोणासही कुठल्या प्रकारचे हक्क, हिस्सा, हितसंबंध असेल तरी हि नोटीस प्रसिध्द झाल्यानंतर १४ दिवसाच्या आत योग्य कागदपत्रांसह खालील पत्त्यावर कळवावे. अन्यथा कुठल्याही हक्क हिस्सा, हितसबंध नाही असे समजून विक्रि व्यवहार पूर्ण करण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी.

स्वाती संतोष अरोटे दिनांक : ०४.०७.२०२२ बी.ए. एलएलब स्थान : मुंबई (वकील मुंबई उच्च न्यायालय) जन ७५, तपोवान को. हो. सो. लि.च्या समोर

एनएनपी प्लॉट नं २, संतोष नगर जवळ, गोरेगाव (पूर्व), मुंबई -६५, इ-मेल :swati.dnyanu@gmail.com

NOTICE

NOTICE is hereby given that the share certificate for 200 Equity Shares bearing No.2017592 and distinctive nos. 5640141 to 5640340 of Mahindra & Mahindra Ltd. standing in the name(s) of NIKHIL GANDHI has / have been lost or mislaid and the undersigned has / have applied to the company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect pf the said shares should lodge such claim with the company at its Registered office Gateway Building, Apollo Bunder, Mumbai-400001 within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).

NIKHIL GANDHI Name of the Shareholder

केद्राकडून ३१ जुलैपर्यंत धान खरेदीला मुदतवाढ

भंडारा , दि.४ : उद्घिष्ट पूर्ण झाल्याने मागील १५ दिवसांपासून धान खरेदी बंद

PUBLIC NOTICE

BY MOTHER

Public Notice is hereby given to public at large that my client Mrs. Salma Sagir Ahmed (MOTHER) have been separated and debarred her son Mr. Irshad Sagir Ahmed from her property of my client which situated at Chawl-72, Room-570 A M B Colony Callward, MAG Abdul Hamid Rd Gate.

at Chawi-72, Room-570 A M B Colony Gaikwad, NAG Abdul Hamid Rd Gate-B Malwani Nr Bus Depot Malad East Mumbai- 400095 and he have no

claim or title of the property possessed

or belonging to my client, as the above

or belonging to my client, as the above said property is self-acquired by my client which is situated at Chawl-72, Room-570 A M B Colony Gaikwad, NAG Abdul Hamid Rd Gate- B Malwani Nr Bus Depot Malad East Mumbai-400095. My client son Mr. Irshad Sagir

Ahmed has no power or authority to incur any debts on the security of my client said above property and or any properties belonging to my client movable or immovable both and any

person hereafter giving him any loan or advance or sale of the above property shall be doing so entirely on his own risk and responsibility. And my client properties, shall in any way not be responsible and any person have

objection shall communicated to me at

above mentioned office address within

7 days from the date of publication of this notice in the newspaper. please

Sd/-ENAMUL HAQ KHAN Advocate High Court,Mumbai

नमुना क्र. युआरसी-२

प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत

सूचना देण्याची जाहिरात

(कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी)

आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकत) अधिनियम.

२०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सुचना देण्यात येत आहे की, कंपनी कायद

२०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार

शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणन कंपनी कायदा

२०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत

युनिको कनेक्ट एलएलपी, या मर्यादित

दायीत्व भागिदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी

मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्याचे

लक्ष्यित प्रेक्षकांसाठी वेबसाइट्स, डेस्कटॉप

आणि मोबाइल ॲप्लिकेशन्स, केंद्रीय

व्यवस्थापन प्रणाली आणि स्वतःची अद्वितीय

उत्पादने तयार करणे आणि ई-कॉमर्स सोल्यूशन्र

भारतातील आणि परदेशातील सरकार आणि

. संगणक आणि डेटा प्रोसेसिंगशी संबंधित सेवांसह

सर्व प्रकारच्या व्यवस्थापन सल्लागार सेवा

औद्योगिक क्षेत्राशी संबंधित सेवा प्रदान करणे

. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स

ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय-

२११. शेरीफ देवजी स्टीट. इरा मजला

ओरिएन्टल भवन, क्रॉफर्ड मार्केटजवळ, मुंबई-

४००००३ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत

. येथे सचना देण्यात येत आहे की. कोणाही

व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी

त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात **निबंधक. मरी**न

लाईन्स, मुंबई, १००, एव्हरेस्ट, मरीन ड्राईव्ह

मुंबई-४००००२ येथील निबंधकांकडे सद

सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत

पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकत

अर्जदाराचे नाव: अनिल वालजीभाई पटेल

जाहीर सूचना

या द्वारे सूचना देण्यात येते की मुळ

कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकीत ०५ जुलै, २०२२

संस्थांना माहिती तंत्रज्ञानातील सल्ला, उत्पादने

. कंपनीचे प्रमुख उदिष्ट खालीलप्रमाणे

आणि सल्लामसलत प्रदान करणे.

आणि सेवा प्रदान करणे.

नियोजित आहे.

Dated this the 05th day of July,

असल्याने चिंताग्रस्त असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला असून केंद्र शासनाने राज्य शासनाच्या रब्बी धान खरेदीचे उद्घष्ट पुन्हा एकदा वाढवून दिले आहे. या संदर्भातील आदेश ही काढण्यात आले आहे. राज्य

शासनाने केंद्राला चुकीचा अहवाल दिल्याने धान खरेदीचे उद्घिष्ट कमी मि ळाले होते. त्यामुळे उद्घिष्ट पूर्ण होताच धान खरेदी बंद

यामुळे धान विकल्या न गेल्याने भंडारा जिल्ह्यातील

क्यूजीओ फायनान्स लिमिटेड

. सीआयएन : L65910MH1993PLC302405 सारान्त्र - Loos Ivim I छठन ८००४५० नोंदर्णीकृत च कांपोरेट कार्यालय : ३ रा मजला, ए – ५१५, टीटीसी इंडिस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र – ४०० ७०१ । दूरध्वनी : ०२२ – ४९७६२७५५ । वेबसाइट : www.qgofinance.com इन्व्हेस्टर सपोर्ट : contactus@qgofinance.com

२९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

कंपनी कायदा. २०१३ व त्याअंतर्गत संस्थापित नियमांच्या तरतदी सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधार

नरिपाजक क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१ व २/२०२२, अनुक्रमे दिनांकि ०८.४.२०२० १३.०४.२०२०, ०५.०५.२०२०, १३.०१.२०२१ व ०५.०५.२०१ ("एमसीए परिपत्रके") व सेबीद्वारे जारी परिपत्रक क्र

सीवी (चन्ना)/सीएकडी/सीएसडी१/सीआवआर/पी/२०२०/७६, दि. ११.०५,२०२२, सेबी/एचन्नी/सीएकडी/सीएसडी१/सीआवआर/पी/२०११/११, दि. १५.०१,२०२१ च परिपत्रक क्र. सेबी/एचन्नी/सीएफडी/सीएसडी१/सीआवआर/पी/२०११/११, दि. १५.०१,२०२१ च परिपत्रक क्र. सेबी/एचन्नी/सीएफडी/सीएसडी२/सीआवआर/पी/२०२१/११, दि. १५.०१,२०२१ सुपारित केल्बानुसार ("सूची विनियमन") यांच्या अनुपालनांतर्गत सामाविक ठिकाणं समासदाच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना क्यूजीओ फायनान्स लिम्पिटेड (कंपनी) ची २९ वी वार्षिक सर्वसाधारण समा ("प्रजीएम")

राक्रवार, दि. १२.०८.२०२२ रोजी स. ११.०० वाजता (भा. प्र. वे.) विस्डीओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअ मीन्स (''ओएव्हीएम'') सुविधेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

न्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी वा त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपीज्) कडे नोंदवलेले असतील अशा सर्व भागधारकां

वित्तीय वर्ष २०२१–२२ करिताच्या वित्तीय अहवालासमवेत (वार्षिक अहवाल) क्वित्तीय वर्ष २०२१–२२ करिताचा कंपनीच

निर्धार अरुपार निर्धार पायाचा अरुपाराज्य अरुपाराज्य । वार्षिक अहवाल ई-मेलद्वारे पावच्याता बेईल. समामद एजीएममध्ये केवळ व्हीसी/ओएप्हीएमद्वारेच सहया छेऽ शकतील एजीएममध्ये सहभाग घेण्याचे निर्देश तसेच परोक्ष इलेक्ट्रॉनिक मतदानामध्ये सहभाग घेण्याचे किंवा एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्याचे स्वरूप एजीएमच्या सूचनेत दिलेले आहे. कंपन्या कावदा, २०१३ चे अनुच्छेद १०३ अंतर्गत

र्ष २०२१-२२ करिताचा कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.qgofinance.com वर तसेच बीएसई लिमिटेडची

दिपॉबिररीजदारे मचविलेल्या प्रकियेनमार ज्या सभामटांचे ई-मेल पत्ते त्यांच्या दिपॉबिररीजकदे नोंटवलेले नमतील अग्रा

भागधासक असलेल्या समासदानी कृष्या २९ बी एजीएमची सूचना, वार्षिक अहवाल तसेव ई-मतदानासम्बेल व्हीसी, ओएल्डीएस भागधासक असलेल्या समासदानी कृष्या २९ बी एजीएमची सूचना, वार्षिक अहवाल तसेव ई-मतदानासम्बेल व्हीसी, ओएल्डीएस सुविधेच्या माध्यमातून २९ व्या एजीएममध्ये सहभागाकरिताचा लॉग इन तपशील प्राप्त कप्ण्यासाठी त्यांचे ई-मेल पत्ते त्यांच्या

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ चे नियम २०, सुधारित केल्यानुसार तसेच सूची विनियमननांचे विनियमन ४४ यांच्या अंतर्गत कंपनी आपल्या सभासदांना एनएसडीएलच्या ई-मतदान सेवांच्या माध्यमातून कंपनीच्या २९ वी एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित कोणत्याही वा सर्व विषयांवर इलेक्ट्रॉनिक

निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. १५.०७.२०२२ रोजीनुसार डीमटेरियलाइज्ड स्वरूपात भागधारक असलेले व ज्यांची नावे सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये असतील (पात्र सभासद) असे सभासद

परोक्ष ई-मतदानाद्वारे किंवा एजीएममध्ये मतदानाद्वारे कंपनीच्या २९ व्या एजीएम आयोजित करणाऱ्या सचनेत विहित

परोक्ष ई-मतदानाचा कालावधी मंगळवार, दि. ०९.०८.२०२२ रोजी (स. ९.०० वा. भा. प्र. वे.) सुरू होईल व गुरुवार

व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असलेले व परोक्ष ई-मतदानाद्वारे ढरावावर आपले मत न दिलेले सभासद, त्यांना मत देण्यापासून प्रतिबंधित केलेले नसल्यास, २९ व्या एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित

मर्व दुरावांवर एजीएमटरम्यान ई-मतटान पुणालीदारे मत देण्याम पात्र अमतील परोक्ष ई - मतटानादारे मत दिल्यानंतरही

एजीएममध्ये पात्र सभासद सहभाग घेऊ शकेल, परंतु त्याला एजीएमदप्यान पुन्हा मत देता येणार नाही. कैवळ पात्र सभासद= परोक्ष ई–मतदान सुविधा प्राप्त करण्यासाठी किंवा एजीएममध्ये ई–मतदान करण्यासाठी पात्र असतील.

निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. १५.०७.२०२२ रेजी वा तत्पूर्वी पाठवण्यात यावयाच्या सूचनेपश्चात सूचनेच्या

पाठवणीपश्चात एखादी व्यक्ती कंपनीची सभासद बनत असेल तर ती व्यक्ती २९ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद निर्देशांचे गालन करून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल किंवा त्यासाठी evoting@nsd1.co.in येथे किंवा contactus@qgofinance.com येथे विनंती पाठवू शकेल. समासद कु. पल्लवी म्हाने, व्यवस्थापक एनएसडीएल यांना

१८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० वर संपर्क साधू शकतील किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठव

एफ) संचालक मंडळाने मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून कु. अश्यिनी इनामदार भागीदार यांची, त्यांच्या अनुपस्थितीत कु. अदिती पटनाईक, मे. मेहता ॲन्ड मेहताचे भागीदार, कार्यरत कंपनी सचिव यांची

जी) सभासद ई-मतदानाची लॉग इन अर्हता वापरून व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातन एजीएममध्ये उपस्थित राह शकतील

ाभासदांना वार्षिक अहवालाची छापील प्रत हवी असल्यास सभासदांकडून विहित विवंती प्राप्त झाल्यावर कोव्हिड १९ महामारीच स्थतीसंदर्भातील कोणतेही प्रशासकीय व सरकारी निर्वंध विचारात घेऊन लवकरात लवकर कंपनी ती निःशुल्क पाठवील.

-मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता तम्ही www.evoting.nsdl.com च्या download section वर उपन

ई-मतदानाची प्रक्रिया व अन्य संलम्न दस्तावेजांसमवेत, वार्षिकअहवाल, सूचना कंपनीची वेबसाइट www.qgofinance.coi

. एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत सदर माहिती ही कंपनीच्या सभासदांच्या माहितीसाठी व लाभार्थ जारी करण्यात येत आह

भासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा टोल फ्री . १८००-२२२ -९९० वर संपर्क साधावा किंवा शौंळिपसऽपीवश्र.ले.ळप येथे विनंती पाठवावी.

किंवा एनएसडीएलद्वारे https://www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध एजीएमचे लाइव्ह वेबकास्ट पाहू शकतील

सी) वरील नमद तारीख व वेळेच्या समाप्तीपश्चात परोक्ष ई-मतदानाचे मोड्यल मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल

व्हीसी / ओएव्हीएमच्या माध्यमातुन एजीएममध्ये संभासदांची उपस्थिती कोरमकरिता गणली जाईल. एजीएमच्य

डेपॉझिटरीजकडे केवळ नोंदवावेत. नोंदणीकृत ई–मेल पत्ता पुढील पत्रव्यवहार पाठवण्यासाठीसुद्धा वापरता येईल.

वेबसाइट अर्थात www.bseindia.com) वरही उपलब्ध आहे.

पाध्यमातन मत देण्याचा हक्क बजावण्याची सविधा उपलब्ध करून देत आहे.

दि. ११.०८.२०२२ रोजी (सायं. ५.०० वा. भा. प्र. वे.) संपेल.

कोणत्याही वा सर्व विषयांवर आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र असतील

सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुन्हा त्याला ते बदलण्याची परवानगी नसेल

तदानाचा संबंधित तपशील पुढीलप्रमाणे आहे :

नेमणुक केली आहे, आणि

शेतकरी संकटात सापडला. मात्र अखेर केंद्र शासनाने जिल्ह्यातील धान खरेदीचे उद्घीष्ट वाढवून देत धान खरेदीला मुदतवाद दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून

त्यांची ऐन हंगामात सोय होणार आहे. त्यामुळे २७ लाख क्रिंटलवरून आता हे उद्धिष्ट ४६ लाख क्विंटल करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात धान खरेदी उद्यापासून सुरू होणार आहे.

Adv., J.A. Jaywant वसई येथील मा.श्री.अ.वि. मुसळे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर याचे न्यायालयात पढील तारीख ०२/०८/२०२२ जाहीर नोटीस दि.ची.अर्ज :०६/२०२० पुढील तारीख: ०२/०८/२०२२ जाहीर नोटीस निशानी क. : ९

1. Mrs. Priyanka Simon Rumao, At Father Angel Tech. Ed. Complex, S.Q.-B, 5th Floor, Room No. 504, Sector 9 / A, Vashi Navi Mumbai-400703.

2. Mrs. Priti Romex Lopes At Rosary House No. 383, Sitterbhat, Nanbhat - Bolinj Road, Nale, Nallasopara (W) Palghar-4012033.

3. Mrs. Prachi Monty Fargoes At Die Graita, Ghotebhat, Nanbhat, Nallasopara (W) Palghar-401203.

कुणीही नाहीगैरअर्जदार

ज्यापेक्षा Late Mr. Elies Thomas Mascaran, R / a Wagholi Tal. Vasai, Dist Palghar **हे तारीख १२ माहे जुलै २०१५ रोजी किंवा त्या सुमारास** Wagholi Tal. Vasai Dist. Palghar येथे मयत झाले. तसेच Late Mrs. Ezamal Elies Mascaran R / a Wagholi Tal. Vasai, Dist. Palghar या तारीख २० माहे ऑगस्ट २००६ रोजी किंवा त्या सुमारास Wagholi Tal. Vasai, Dist. Palghar येथे मयत झाल्या आहेत. अर्जदार हे त्यांचे कायदेशीर वारस असल्याने अर्जदार यांना Late Mr. Elies Thomas Mascaran यांच्या नावे असलेली खाली परिशिष्ठात नमुद मालमत्तेसाठी वारसाचे सर्टिफिकेट साठी अर्ज केला आहे. त्यापेक्षा उक्त अर्जदार सदरहू मयताचे कायदेशीर वारस नव्हे असे कोणास समजविण्याचे असेल तर हा जाहीर नोटीस प्रसिध्द झालेच्या तारखेपासून एक महिण्याचे आत किंवा दि. ०२/०८/२०२२ सकाळी ११.०० वाजता त्याने ह्या कोर्टात हजर होउन आपल्या हरकती कळवाव्या. या जाहीर नोटीस वरून असे कळविण्यात येते की, जर सदरहू मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखविल्या तर सदरहू कोर्ट अर्जदार यांचे हक्काबद्दल लागलीच पुरावा घेउन त्याचा हक शाबीत दिसल्यास त्याला सदरहू मयत Late Mr. Elies Thomas Mascaran व Late Mrs. Ezamal Elies Mascaran यांचे कायदेशीर वारसाचे सर्टिफिकेट देईल.

परिशिष्ठ Name of the Deceased Late Mr. Elies Thomas Mascaran.

6- Year National Savings Certificates a) Certificate No. 6NS / 55EE 369523 of Rs. 16010/- issued on 20/09/2005 and the Registration No. Is 3036. b) Certificate No. 6NS / 55EE 369524 of Rs. 16010/- issued on 20/09/2005 and the Registration No. Is 3036. c) Certificate No. 6NS / 55EE 369525 of Rs. 16010/- issued on 20/09/2005 and the Registration No. Is 3036.d) Certificate No. 6NS 55EE 369558 of Rs. 16010/- issued on 19/10/2005 and the Registration

आज दिनांक २८ माहे जून २०२२ रोजी माझ्या सहीने व

न्यायालयाच्या शिक्यानिशी दिले. सहा. अधिक्षकसह दिवाणी न्यायालय, क. स्तर, वसई

श्वाराण ग्राईंडवेल नॉर्टन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: लिला बिझनेस पार्क, ५वा स्तर, अंधेरी-कुर्ला रोड, मरोळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. दूर.:०२२-४०२१२१२१, फॅक्स: 0२२-४०२१२१०२.

ई-मेल:sharecmpt.gno@saint-gobain.com, वेबसाईट:www.grindwellnorton.co.in सीआयएन: एल२६५९३एमएच१९५०पीएलसी००८१६३

७२वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ७२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २९ जुलै, २०२२ रोजी द.३.००वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी) अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाच्या (एमसीए) च्या सर्वेसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून, २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, १०/ २०२१ दिनांक २३ जून, २०२१, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१ आणि 0२/२०२२ दिनांक ५ में, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२२/६२ अनुक्रमे दि.१२ मे, २०२०, दि.१५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ (यापुढे सदर परिपत्रके म्हणून संदर्भ) नुसार एजीएमच्या सूचनेत (सूचना) नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित करण्यात

उपरोक्त परिपत्रकांनुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ केवळ त्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविली जाईल ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत. सदर दस्तावेज कंपनीच्या www.grindwellnorton.co.in या वेबसाईटसवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> आणि केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (केफिनटेक) च्या <u>https://evoting.kfintech.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. ई-मेलने एजीएम सूचना सोमवार, ४ जुलै, २०२२ रोजी पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

नोंद तारीख शुक्रवार, २२ जुलै, २०२२ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना एजीएमच्या सुचनेत नमुद विषयावर केफिनटेकच्या विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) त्यांचे मत देता येईल.

रिमोट ई-वोटिंग मंगळवार, २६ जुलै, २०२२ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि गुरुवार, २८ जुलै, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. गुरुवार, २८ जुलै, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे नंतर केफिनटेकद्वारे रिमोट ई–वोटिंग बंद केले जाईल. सदस्यांनी ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. ई-वोटिंग सुविधा एजीएम दरम्यान उपलब्ध असेल आणि जे सदस्य व्हीसी/ ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहतील ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर मत दिलेले नाही व त्यांना असे करण्यास रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मत देण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता

नोंद दिनांक शुक्रवार, २२ जुलै, २०२२ रोजी ठेवीदाराद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांची यादी व सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई–वोटिंग किंवा एजीएममध्ये ई–वोटिंगचा अधिकार असेल.

डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ई-मेल नोंद नसलेल्या सदस्यांकरिता रिमोटने मतदानाची पद्धत एजीएम सूचनेत नमुद आहे. ज्या सदस्यांनी ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल संबंधित ठेवीदार

सहभागीदारकडे नोंद करावे आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनी निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी टीएसआर दाराशॉ कन्सल्टंटस् प्रायव्हेट लिमिटेड (टीसीपीएल) च्या csg-unit@tcplindia.co.in वर मेल करून एजीएमबाबत पत्रव्यवहार करावा.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे व्यक्ती व ना-वैयक्तिक भागधारक ज्यांनी सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचे सदस्य झाले असल्यास आणि नोंद तारीख शुक्रवार, २२ जुलै, २०२२ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी evoting@kfintech.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. रिमोट ई–वोटिंगकरिता एखादी व्यक्ती केफिनटेकसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. वैयक्तिक भागधारक प्रतिभूत डिमॅट स्वरुपात धारण असल्यास व सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचे सदस्य झाले असल्यास आणि नोंद तारीख शुक्रवार, २२ जुलै, २०२२ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी ई-वोटिंगकरिता सूचना अंतर्गत एजीएम सूचनेत नमुद प्रक्रियेचे पालन करावे.

विद्यत स्वरुपात मतदानाबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास सदस्यांनी <u>https:/</u> <u>/evoting.kfintech.com</u> (केफिनटेक वेबसाईट) च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्कन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क श्री. एस.व्ही. राजू, उप महाव्यवस्थापक, केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड, सेलेनियम, प्लॉट क्र.३१ व ३२, गचीबोअली, वित्तीय जिल्हा, नानकरामगुडा, हैदराबाद-५०००३२ किंवा <u>einward.ris@kfintech.com</u> व evoting@kfintech.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क केफिन टोल फ्री **ず.:**8く003088008.

व्हीसी/ओएव्हीएमने एजीएममध्ये सहभागी होण्याची सुविधा एजीएमकरिता निर्धारित वेळेपुर्वी १५ मिनिटे अगोदर सुरू होईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची सुविधा एजीएमच्या निर्धारित वेळेपासून १५ मिनिटांच्या समाप्तीपूर्वी बंद केली जाईल. व्हीसी/ओएव्हीएमने एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएमच्या सूचनेत नमुद आहे. ज्या सदस्यांना तांत्रिक सहाय्य एजीएमपुर्वी किंवा दरम्यान हवी असेल त्यांनी संपर्क के फिनटेक टोल फ्री क्र.१८००३०९४००१ किंवा evoting@kfintech.com वर ई-मेल करावा.

एजीएम उद्देशाकरिता व कंपनीच्या आगामी एजीएममध्ये सदस्याद्वारे मान्यतेवर अवलंबून असलेले लाभांश देण्याकरिता कंपनीची सभासदांची नोंदणी पुस्तक व शेअर हस्तांतरण पुस्तके गुरुवार, २१ जुलै, २०२२ ते शुक्रवार, २९ जुलै, २०२२ (दोन्ही दिवसांचा समावेश) बंद राहतील.

ग्राईंडवेल नॉर्टन लिमिटेडकरिता सही/-

बिनीता पटेल

उमी जॉयर कंपनी सचिव व अनुपालन अधिकार्र

क्यूजीओ फायनान्स लिमिटेड करित

रास रिसॉर्ट्स ॲण्ड अपार्ट हॉटेल्स लिमिटेड सीआयएन:एल४५२००एमएच१९८५पीएलसी०३५०४४ नोंदणीकृत कार्यालय: रोझवुड चेंबर्स, ९९/सी, तुळशीवाडी, ताडदेव, मुंबई-४०००३४. दूर.:०२२-४३२१६६००, फॅक्स:०२२-२३५२६३२५ ई-मेल:mumbaioffice@rasresorts.com, वेबसाईट:www.rrahl.com

३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, **रास रिसॉर्ट्स ॲण्ड अपार्ट हॉटेल्स लिमिटेड** (कंपनी) च्या

सदस्यांची **३८वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, ३० जुलै, २०२२ रोजी स.११.००वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ-व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा २०१३ च्या इतर लागु तरतुदी सहवाचिता भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) च्या पूर्ततेनुसार होणार आहे.

कोविड-१९ प्रादर्भावामळे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ-व्हिज्यअल साधने (ओएव्हीएम) मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्यावर स्पृष्टीकरणाबाबत सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे. २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, १३ जानेवारी, २०२१ १४ डिसेंबर, २०२१ आणि ५ मे, २०२२ रोजीचे परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार (एमसीए परिपत्रके) आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ नुसार सेबीद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१

व १३ मे, २०२२ नुसार सदर सभा संपन्न होणार आहे. कायद्याच्या कलम १०१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशसान) अधिनियम, २०१४ चे नियम १८ लेस्टींग रेग्युलेशन्सचे नियम ३६, सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) आणि एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार ३८वी एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ ज्या ादस्यांचे ई–मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना ई–मेलने १४ जुलै, २०२२ रोजी पाठविले आहे. ३८वी एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत सदस्यांना पाठवन एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानसार खारीज करण्यात आले आहे. सदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या www.rrahl.com, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंग व रिमोट ई-वोटिंग सविधा देण्यास नियक्त संस्था नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध आहे.

कंपनी अधिनियम २०९३ च्या कलम १०८ च्या अनुषंगाने कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ चे नियम २० आणि भारतीय सरक्षा व विनिमय मंडळाच्या (यादीतील जबाबदाऱ्या व प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली २०१५ चे नियम ४४ आणि एसएस-२ नसार कंपनीने सदस्यांना एजीएम येथे प्रस्तावित केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा प्रदान करण्यात आले आहेत. कंपनीने एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सुविधा दिलेली आहे, ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नसेल. रिमोट ई–वोटिंग व एजीएम दरम्यान ई–वोटिंगकरिता कंपनीने एनएसडीएलची सेवा नियुक्त केली आहे.

कट ऑफ तारखेला म्हणजेच शनिवार, २३ जुलै, २०२२ रोजी सदस्य नोंद पुस्तकात/लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधेचा लाभ घेता येईल.

रिमोट ई-मतदान सोमवार, २५ जुलै, २०२२ रोजी स.१०.०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि शुक्रवार, २९ जुलै, २०२२ रोजी सायं.५.०० वाजता (भाप्रवे) समाप्त होईल. एजीएम नोटिसमध्ये नमूद केल्यानुसार या कालावधीत कंपनीचे सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. त्यानंत एनएसडीएलद्वारे उपरोक्त शुक्रवार, २९ जुलै, २०२२ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) नंतर मतदानासाठी दरस्थ ई–मतदान मॉड्यूल अक्षम केले जाईल. एकदा एजीएम नोटिसच्या व्यवसायांवर मत सदस्यांनी दिले की त्यानंतरच्या कोणत्याही बदलास परवानगी दिली जाणार नाही. सदस्यांचे मतदानाचे हक्क हे नोंद तारखेला अर्थात शनिवार, २३ जुलै, २०२२ रोजी भरणा केलेल्या भागभांडवलाच्या सरासरी हिस्स्यावर असतील. एजीएम दरम्यान रिमोट ई–मतदान आणि ई–मतदान यासाठी सविस्तर सूचना एजीएम सूचनेचा भाग म्हणन प्रदान केल्या आहेत.

व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित असलेले सदस्य आणि ज्यांनी दुरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत दिले नाही आणि असे करण्यास मनाई केली नसेल तर ते ३८व्या एजीएम दरम्यान ई–मतदान प्रणालीद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकतात. रिमोट ई–वोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएममध्ये मतदानाचा अधिकार असणार नाही.

नोटीस पाठवल्यानंतर आणि कट ऑफ तारखेला अर्थात शनिवार, २३ जुलै, २०२२ रोजी समभाग धारण करून कोणतीही व्यक्ती, एजीएम नोटिसमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रक्रियेचे अनुसरण करून त्यांचा लॉगिन आयडी व संकेतशब्द मिळवू शकते किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवू शकते. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नसतील त्यांनी ३८व्या एजीएम सूचनेत तपशिलानुसार ई-बोटिंगकरिता लॉगईन परिचयपत्रे प्राप्त करण्यासाठी डिपॉझिटरी/कंपनी/आरटीएकडे त्यांचे ई-मेल नोंद करतेवेळी भागधारकांकरित

रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया तसेच सभेत केलेले मतदान योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता कंपनीच्या संचालक मंडळाने तपासनीस म्हणून श्रीमती जिज्ञासा वेद (सदस्यत्व क्र.एफसीएस६४८८) किंवा त्यांच्या गैरहजेरीत श्रीमती शर्वरी शाह (सदस्यत्व क्र.एफसीएस९६९७) मे. पारेख ॲण्ड असोसिएटस. कार्यरत कंपनी सचिव यांची नियक्ती केलेली आहे. तपासनीसांच्या अहवालासह घोषित झालेला निकाल कंपनीच्या www.rrahl.com आणि एनएसडीएलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि कंपनीचे शेअर्स जेथे सचिबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेडकडे कळविले जाईल.

एजीएममध्ये सहभागासाठी ई-मतदान किंवा तांत्रिक मदतीसंदर्भात काही शंका असल्यास, सदस्यांनी www.evoting.nsdl.com वर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि फ्रिक्कन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क **श्रीमती पल्लवी म्हात्रे,** व्यवस्थापिका, एनएसडीएल evoting@nsdl.co.in / pallavid@nsdl.co.in, द्रः:९१-२२-२४९९४५४५/ १८००२२२९९० किंवा **श्री. मायकेल मॉन्टेरिओ.** संचालक. मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड. कार्यालय क्र.१०६ व १०७, दत्तानी प्लाझा, इस्ट वेस्ट कंपाऊंड, अंधेरी कुर्ला रोड, साकिनाका. मुंबई-४०००७२. द्रर.:०२२-२८५२०४६१/४६२, ई-मेल:service@satellitecorporate.com, वेबसाईट: www.satellitecorporate.com वर संपर्क करावा. रास रिसॉर्ट्स ॲण्ड अपार्ट हॉटेल्स लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: ०४ जुलै, २०२२

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी एसीएस४६३९४

दिनांक: ०४ जुलै, २०२२ ठिकाण : मुंबई

के. विस्वेसरन कंपनी सचिव